

प्रत्यय 1) ०देशवासिनी Ind. St. 9, 317.  
 प्रत्ययत्तरीभू (1. प्रति - अत्तर + 1. भू) sich in Jmdes Nähe begeben: अत्त-  
 स्त्वमेवास्याः प्रत्ययत्तरीभव उत्तरारामा. 39, 8 (33, 5).  
 प्रत्ययभिधारणा genauer das Begiessen der im Gefässe zurückgebliebenen  
 Opferspeise, wenn man einen Abschnitt von derselben weggenommen hat.  
 प्रत्ययभिज्ञा 1) Kathās, 101, 326. Sāh. D. 124, 3. das wieder-zum-Bewusst-  
 sein-Kommen (dass Gott und die individuelle Seele völlig iden-  
 tisch sind) SARVADARĀṢANAS. 50, 16. 91, 4. ०दर्शन ein best. philosophisches  
 System 90. fgg. ०शास्त्र 90, 17.  
 प्रत्यय 1) Z. 7 MBh. 13, 4589 erklärt NĪLAK. das Wort durch अभिप्राय;  
 Z. 11 nicht ÇĀK. 11, 16, sondern Schol. zu ÇĀK. 11, 16. — 2) bei den Buddhi-  
 sten und Ġaina Grundbegriff SARVADARĀṢANAS. 20, 1. fgg. 23, 7. 26, 18. — 3) in  
 der Medicin = निमित्त, हेतु u. s. w. Verz. d. Oxf. H. 305, b, 18. 312, a, 18.  
 Z. 4. fg. SARVADARĀṢANAS. 20, 21. fg. — 3) सकृकारिन् ist wohl mitwirk-  
 ende Ursache; vgl. u. 4).  
 प्रत्ययत्व SARVADARĀṢANAS. 21, 2.  
 प्रत्ययर्षणीय DAÇAK. in BENF. Chr. 189, 15.  
 प्रत्ययर्ष, so zu lesen st. प्रत्ययर्ष.  
 प्रत्ययवभास (von 2. भास् mit प्रत्ययव) m. das vor-Jemand-Erscheinen:  
 आकस्मिकप्रत्ययवभासा adj. UTTARARĀMAĀ. ed. Cow. 36, 5. ०भाषा die ältere  
 Ausg. 27, 14.  
 प्रत्ययवस्कन्द m. Ueberfall KATHĀS. 71, 109.  
 प्रत्ययवस्थान Einwendung NĀJAS. 1, 2, 59.  
 प्रत्ययवाय 3) ०भूयिष्ठाश्च कात्तारपथाः DAÇAK. in BENF. Chr. 188, 10. —  
 4) SĀJ. zu ĠV. I, S. 43, Z. 4 v. u. ०भाञ् SARVADARĀṢANAS. 137, 15.  
 प्रत्ययस्तम् adv. unter - : गच्छति gehen unter, hören auf SARVADAR-  
 ÇANAS. 179, 21.  
 प्रत्ययस्त्र KATHĀS. 115, 30. 63. BHĀG. P. 10, 63, 12.  
 प्रत्यात्मम् adv. für jede Seele, in jeder Seele SARVADARĀṢANAS. 168, 10.  
 प्रत्यापत्ति Rückkehr BHĀG. P. 10, 53, 22.  
 प्रत्यायक begreifen machend, zur Vorstellung bringend: अर्थ ० SARVA-  
 DARĀṢANAS. 141, 2. 4. 143, 12. fg. Davon nom. abstr. ०त्व n. 141, 12. 142,  
 21. fg. 143, 1.  
 2. प्रत्यायन 1) die ed. Bomb. liest प्रत्यायके st. प्रत्यायने und NĪLAK.  
 erklärt: एषां शुल्कवादिनां प्रत्यायके भार्यात्वज्ञापकं किमपि नास्ति । प-  
 रिषायादेव भार्या भवति न शुल्कमात्रादिति लोकव्यवहारस्य स्पष्टत्वादि-  
 त्यर्थः. — 2) SĀH. D. 109, 21.  
 प्रत्याशा SĀH. D. 84, 9. 142, 5. MĀLATĪM. 149, 6. विगलितप्रत्याश adj.;  
 davon nom. abstr. ०त्व 146, 2 v. u.  
 प्रत्याहार 2) Ind. St. 9, 23. fg. — 3) Bez. eines best. Bestandtheils  
 des पूर्वरङ्ग SĀH. D. 281.  
 प्रत्याह्वय (1. प्रति + अा ०) m. Widerhall, Echo BHĀG. P. 11, 28, 5.  
 प्रत्युक्ति SĀH. D. 809.  
 प्रत्युत्तर KATHĀS. 61, 35. füge erst recht hinzu.  
 प्रत्युत्तर KATHĀS. 106, 167. Hit. 64, 14. SĀH. D. 302. उत्तरप्रत्युत्तरे  
 कुर्यात् 192, 2.  
 प्रत्युत्थापिन् ehrerbietig aufstehend (vor einem Gaste): अा ० BHĀG.  
 P. 10, 78, 28.

1. प्रथ 2) a) Z. 10. fgg. ०यशो दिगन्तेष्वपि पप्रथे KATHĀS. 72, 161. स च  
 प्रवदेऽ ऽयोध्यायां तस्यां सर्वत्र पप्रथे 88, 10. — caus. प्रथयिष्यति MBh.  
 3, 14417 fehlerhaft für प्रयतिष्यति, wie die ed. Bomb. liest (mit vor-  
 angehendem भेदे st. भेदः).  
 प्रथन 2) c) स्वस्वविज्ञान ० KATHĀS. 96, 36.  
 प्रथमपुत्र्य m. N. pr. eines Autors Verz. d. Oxf. H. 400, b, No. 182.  
 — Vgl. u. प्रथम 4) b).  
 प्रदत्तिष्ण 1) b) यदा कालः प्रदत्तिष्णः BHĀG. P. 10, 54, 16. — 2) देवप्रद-  
 तिष्णम् KATHĀS. 63, 83.  
 प्रदर 1) NĪLAK. zu MBh. 12, 3715: प्रदरं भङ्गं पलायनमित्येके. — 2) UTTA-  
 RARĀMAĀ. 33, 1 (43, 6). — 3) Verz. d. Oxf. H. 316, b, 13.  
 प्रदर्शक 1) zeigend: आशा ० die Himmelsrichtungen z. (der Mond) KA-  
 THĀS. 104, 114.  
 प्रदातर 1) एकातर ० (गुरु) eine Silbe bebringend, — lehrend VĀDDHA-  
 KĀN. 13, 20. मिथ्यासात्ति ० falsche Zeugen vorführend PAÑĀR. 1, 6, 47.  
 प्रदातव्य 1) ०वेष्ट्याकितवाप्सर्सां तथा । वैदग्ध्यार्थं प्रदातव्यं संस्कृतं  
 चात्तरात्तरा ॥ diesen soll man das Sanskrit ertheilen so v. a. diese soll  
 man Sanskrit reden lassen SĀH. D. 173, 20. fg.  
 प्रदाय, so auch die ed. Bomb.  
 प्रदाह vgl. ककुत्प्रदाह.  
 प्रदीप Titel verschiedener Werke Verz. d. Oxf. H. 273, b, 41. 286, a,  
 No. 670. 292, a, 41. = मुग्धबोध ० 161, b, 15. — Vgl. noch संवत्सर ०.  
 प्रदीपक, स्वयशः ० BHĀG. P. 10, 70, 39.  
 प्रदीप्त adj. leuchtende Augen habend; m. N. pr. eines Jaksha KA-  
 THĀS. 73, 420.  
 प्रदीप्ति f. Licht, Glanz; davon ०मत्त् adj. leuchtend, glänzend MBh.  
 3, 15831.  
 प्रदेश 4) क्रमवत्प्रदेशस्थ (क्रमवर्त ०?) RĀĠA-TAR. 3, 39. पृष्ठप्रदेशे im  
 Rücken von Jmd, hinter Jmd PAÑĀT. 134, 20. — 7) bei den Ġaina  
 atomic individuality WILSON, Sel. Works 1, 313. anders SARVADARĀ-  
 ÇANAS. 37, 21. 38, 20.  
 2. 3. प्रदेश KĀVĀD. 2, 312.  
 प्रद्युम्न 1) als einer der 4 Vjūha Viṣṇu's SARVADARĀṢANAS. 54, 21  
 55, 9. — 2) ein Fürst KATHĀS. 97, 5. ein Brahmane Verz. d. Oxf. H.  
 133, b, 14. ein Lehrer WILSON, Sel. Works 1, 338.  
 प्रद्युम्नक = प्रद्युम्न 1) BHĀG. P. 10, 61, 26.  
 प्रद्युम्नशिखर n. N. pr. einer Anhöhe KATHĀS. 73, 411.  
 प्रद्योत 2) Fürst und Gründer einer Dynastie (प्रद्योतन) BHĀG. P. 12, 1, 3.  
 प्रद्योतन 2) pl. N. einer Dynastie BHĀG. P. 12, 1, 3.  
 प्रधान 1) Z. 10 ०पुरुष SARVADARĀṢANAS. 70, 4. — 2) die Natur im chao-  
 tischen Zustande, die nicht zur Entwicklung gelangte Natur SARVA-  
 DARĀṢANAS. 147, 15. ०जय 179, 3. 6.  
 प्रधान्य MBh. 3, 15820.  
 प्रधंस, Z. 2. प्रधंसभाव das nicht-mehr-Sein, das Gewesensein SARVA-  
 DARĀṢANAS. 111, 19. प्रधंस dass. 161, 14. fg.  
 प्रधंसन 2) vgl. प्राधंसन.  
 प्रपञ्च 1) Spitze des Flügels R. ed. Bomb. 4, 62, 2.  
 प्रपञ्च 1) अति ० zu grosse Ausführlichkeit SARVADARĀṢANAS. 71, 9. — 2)